

## 8. पर्यटन आणि इतिहास

- 1) योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
  - 1) जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी ----- प्रसिद्ध आहे.
    - 1) मार्कों पोलो
    - 2) बेंजामिन ट्युडेला
    - 3) इब्ज बतूता
    - 4) गेरहार्ट मर्केटर
  - 2) ----- यांनी भारतभ्रमण केले.
    - 1) संत ज्ञानेश्वर
    - 2) संत तुकाराम
    - 3) संत नामदेव
    - 4) संत चोखामेळा
  - 3) ----- हा 13 व्या शतकातील इटालियन प्रवासी होता.
    - 1) अमेरिगो
    - 2) वास्को दी गामा
    - 3) कोलंबस
    - 4) मार्कों पोलो
  - 4) कुकने ----- विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
    - 1) हस्तकौशल्याच्या वस्तू
    - 2) खेळणी
    - 3) खाद्यवस्तू
    - 4) पर्यटन तिकिटे
  - 5) धार्मिक ठिकाणांना भेटी देण्यान्या पर्यटकांची सोय व्हावी म्हणून ----- यांनी लोकोपयोगी कामे केलेली आहेत.
    - 1) रमा माधवराव पेशवे
    - 2) अहिल्याबाई होळकर

- 3) झाशीची राणी
- 4) येसूबाई
- 6) ----- या देशाने शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोग केले.
- 1) न्युझीलंड
  - 2) ऑस्ट्रेलिया
  - 3) इस्त्राईल
  - 4) आशिया
- 3) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
- अ) 1) बेंजामिन ट्युडेला – जगातील पहिला युरोपीय शोधक प्रवासी.
- 2) मार्को पोलो – भारताची ओळख जगाला करून देणारा.
- 3) इब्न बतूता – इस्लामी जगाताची सफर घडविणारा.
- 4) गेरहार्ट मर्केटर – नकाशा आरेखक.
- ब) 1) युआन श्वांग – चिनी प्रवासी.
- 2) थॉमस कुक – पूर्ण युरोपची सहल घडविणारा.
- 3) विष्णुभट गोडसे – ‘माझा भारत’ पुस्तकाचे लेखक.
- 4) रामदास स्वामी – सिलोन भ्रमण करणारे.
- क) 1) बेंजामिन ट्युडेला – प्रवासातल्या अनुभवांची दैनंदिनी, ऐतिहासिक दस्तऐवज.
- 2) मार्को पोलो – युरोप व आशिया यांचा संवाद व व्यापार सुरु करणारा.
- 3) इब्न बतूता – मध्ययुगाचे समाजजीवन समजते.
- 4) गेरहार्ट मर्केटर – लीस्टर ते लाफबरो अशी रेल्वेसहल आयोजित करणारा.
- ड) 1) गौतमबुद्ध – लोकांच्या उद्बोधनासाठी भारतभ्रमण.
- 2) संत नामदेव – भागवत धर्माच्या प्रसारासाठी भारतभ्रमण.
- 3) गेरहार्ट मर्केटर – युरोपातील शोध मोहिमांना गती देणारा.

- 4) विष्णुभट गोडसे – महाराष्ट्रात अयोध्या, तेथून परत महाराष्ट्रात प्रवास.
- इ) 1) आंतरराष्ट्रीय पर्यटन – आर्थिक उदारीकरणानंतर पर्यटनात वाढ.
- 2) आंतरराज्यीय पर्यटन – सुलभ असणारा प्रवास.
- 3) ऐतिहासिक पर्यटन – इतिहासाच्या संदर्भातील कुतूहल तृप्त करण्यासाठी सहलीचे आयोजन.
- 4) भौगोलिक पर्यटन – भारतातील मुबलक सूर्यप्रकाशाचा लाभ घेण्यासाठी येणारे पर्यटक.
- ई) 1) नैमित्तिक पर्यटन – निसर्गाचे अवलोकन करण्यासाठी क्रीडा.
- 2) क्रीडा पर्यटन – देश विदेशातील स्पर्धा, सामने पाहायला जाण्यासाठी.
- 3) कृषी पर्यटन – शहरी संस्कृतीत वाढलेल्यांसाठी.